

[वेळ: ३तास]

[गुण: १००]

- सूचना: १. सूचनेनुसार प्रश्नांची उत्तरे लिहा :
 २. उजवीकडील संख्या उत्तराचे पूर्ण गुण दर्शवितात

प्र. १. संक्षिप्त उत्तरे लिहा (दोन वाक्यांपेक्षा जास्त नाही) :-

२०

- अ) आयकर कायद्याप्रमाणे " करदाता " या संज्ञेची व्याख्या द्या.
- ब) आयकर कायद्याप्रमाणे " ब्लॉक ऑफ ॲसेट्स " या संज्ञेची व्याख्या द्या.
- क) आयकर कायद्याप्रमाणे " सट्टेबाजीचा धंदा " म्हणजे काय ?
- ड) महाराष्ट्र मूल्यवर्धितकर कायद्याप्रमाणे पॅकींग मटेरीयलवर कराचा दर काय आहे ?
- इ) केंद्रिय विक्रीकर कायद्याप्रमाणे " भारताची कस्टम सरहद पार करणे " म्हणजे काय ?
- फ) आयकर कायद्याप्रमाणे " विलंबीत विवरणपत्र " म्हणजे काय ?
- ग) महाराष्ट्र मूल्यवर्धितकर कायद्याप्रमाणे " फेरविक्री " या संज्ञेची व्याख्या द्या.
- ह) महाराष्ट्र मूल्यवर्धितकर कायद्याप्रमाणे " उत्पादन " या संज्ञेची व्याख्या द्या.
- स) आयकर कायद्याप्रमाणे " किमान पर्यायी कर " म्हणजे काय ?
- द) आयकर कायद्याप्रमाणे " वित्रीत नफ्यावरील कर " म्हणजे काय ?

प्र. २. संक्षिप्त टीपा लिहा (कोणत्याही चार) :-

२०

- अ) चैक पोस्ट
- ब) अन्य मार्गानी मिळालेले उत्पन्न
- क) आयकर अपिलीय लवाद
- ड) टॅक्स इन्हॉर्झ्स
- इ) गृहीत भाड्याने दिलेली गृहसंपत्ती
- फ) महाराष्ट्र मूल्यवर्धितकर कायद्याप्रमाणे मुळातून करकपात

प्र. ३. खालील प्रश्नांची सकारण उत्तरे लिहा (कोणतीही दोन) :-

१२

- अ) आयकर कायद्याप्रमाणे खालील मालमत्ता भांडवली मालमत्ता आहेत का ते सांगा –
 - १) धंद्यातील माल
 - २) व्यक्तीगत दागदागिने
 - ३) नावलौकीक
- ब) महाराष्ट्र मूल्यवर्धितकर कायद्याप्रमाणे खालील गोष्टी " माल " समजल्या जातील का ते सांगा –
 - १) वृत्तपत्रे
 - २) भाग
 - ३) जीवधन
- क) महाराष्ट्र मूल्यवर्धितकर कायद्याप्रमाणे नोंदित व्यापा-याकडून केलेली खालील प्रकारची खरेदी सेट ॲफकरीता पात्र आहे का ते सांगा –
 - १) फेरविक्रीकरीता करपात्र मालाची खरेदी
 - २) करपात्र मालाच्या विक्रीकरीता पॅकींग मटेरीयल म्हणून करपात्र मालाची खरेदी
 - ३) धंद्यामधील भांडवली मालमत्ता म्हणून मोटार कार या करपात्र मालाची खरेदी

प्र. ४. खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा (कोणतेही चार) :-

४८

- अ) “ वेतन ” या शीर्षकाखालील उत्पन्नाची चर्चा करा.
- ब) नुकसान पुढील वर्षी ओढणे आणि उत्पन्नामधून वजा करणे यासंबंधीच्या तरतुदी स्पष्ट करा.
- क) “ व्यापारी ” या संज्ञेची व्याख्या द्या. व्यापारी कर भरण्यास केव्हा पात्र होतो ते सांगा.
- ड) महाराष्ट्र मूल्यवर्धितकर कायद्याप्रमाणे ऑडीटसंबंधीच्या तरतुदी सांगा.
- इ) निवासी स्थितीसंबंधीच्या नियमांची चर्चा करा. तसेच करदेयता निश्चित करताना निवासी स्थितीचे महत्व सांगा.
- फ) “ आंतरराज्य व्यापारामधील विक्री अथवा खरेदी ” आणि “ राज्याबाहेरील विक्री ” यांची चर्चा करा.

munotes.in